



गुरुवार दि. २५ एप्रिल २०२४

किंमत २ रुपये | महाराष्ट्र

मराठी दैनिक

वर्ष : ०१ अंक : २४२

टायटल कोड : एमएचएमएआर५२६७६

दैनिक

लोकनेता

मुख्यसंपादक : ज्ञानेश्वर बुधवत

संपादक : ज्ञानेश्वर मुंडे

जनसामान्य माणसाचे हक्काचे व्यासपीठ

सुवर्णसंघी...! दैनिक लोकनेता सुवर्णसंघी...!

दैनिक लोकनेता (जनसामान्य माणसाचे हक्काचे व्यासपीठ) अत्यावधीतच वाचकांच्या लेखकांच्या परमतीत उतरलेल्या दैनिक लोकनेता साठी संपूर्ण महाराष्ट्रात जिल्हा, तालुका शहर व गाव पातळीवर प्रतिनिधी नेमणे आहे. अनुभवी व विनाअनुभवी इच्छुकांनी त्वरित संपर्क साधावा!

संपर्क :- संपादक ८४५९९७७९०४

Email : elokneta@gmail.com

Lokneta News - लोकनेता न्यूज

8459977904

www.lokneta.com

बारामती लोकसभेच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचारात दौंड मध्ये आ.राहुल कुल यांचा झंजावाती दौरा

सुनेत्रा पवार यांच्या दौऱ्यात ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद



लोकनेता न्यूज नेटवर्क

दौंड | बबनराव धायतोंडे

दौंड तालुक्याच्या पूर्व भागात मलठण, राजेगाव, खडकी, मळद या ठिकाणी बारामती लोकसभेच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांचा प्रचार दौरा आयोजित केला होता. यावेळी आमदार राहुल कुल यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी ग्रामस्थांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला. यावेळी सुनेत्रा पवार

म्हणाल्या देशाला अधिक सक्षम करण्यासाठी हा देश नेतृत्वाच्याच हाती असला पाहिजे यासाठी घड्याळ चिन्हा समोरील बटन दाबून महायुतीला विजयी करा, असे आवाहन दौंड विधानसभा मतदारसंघात त्यांनी बोलताना केले. मलठण, राजेगाव येथे ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थितीत राहून महायुतीच्या नेत्यांनी, पदाधिकाऱ्यांनीही सुनेत्रा पवार यांच्याशी संवाद साधला. महायुतीच्याच माध्यमातून विकासकामे होत

आहेत आणि यापुढेही होणार आहेत. त्यामुळे महायुतीलाच कोणत्याही परिस्थितीत मताधिक्य मिळणार आहे. अशी ग्वाही आमदार राहुल कुल यांनी दिली. आमदार राहुल कुल म्हणाले की पाण्याचे उन्हाली आवर्तनाचे नियोजन झाले असून लवकरच पाणी कॅनॉलला सोडण्यात येईल. बारामती लोकसभा मतदारसंघाच्या दौंड विधानसभा मतदारसंघात महायुतीच्या एकजूटीचे विराट दर्शन घडत आहे. राजेगाव गावात त्याचाच प्रत्यय आला. या

ठिकाणी कार्यकर्त्यांनी देखील स्थानिक पातळीवर एकजूतीने काम करत घड्याळाला जास्तीत जास्त मतदान करून महायुतीच्या मताधिक्याचा निर्धार केला. आजपर्यंत प्रत्येक जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली असून बारामती लोकसभा मतदारसंघाची लोकप्रतिनिधी म्हणून देखिल मी माझी जबाबदारी यशस्वीपणे पार पाडून दाखवेन, असा विश्वास सुनेत्रा पवार यांनी व्यक्त केला. आमदार राहुल कुल, भाजपाचे जिल्हाध्यक्ष वासुदेव काळे, राष्ट्रवादीचे प्रदेश

सरचिटणीस मिलिंद मोरे, अशोक गायकवाड, काका शेडगे यांनीही मनोगत व्यक्त केले. यावेळी माजी आमदार रमेश थोरार, कांचन कुल, विरधवल जगदाळे, वैशाली नागवडे, उत्तमराव आटोळे, अर्जुनराव शिरसट, मा.सरपंच युवराज शेंडगे, मच्छिंद्र पोतफोडे, अतुल शेंडगे, महादेव झिटे, मुकेश गुणवरे, बापूराव झोंड, शरदराव ढवळे, यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी आणि राजेगाव, नायगाव, वाटलुज, खानवटे गावचे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

धोंडे पिता- पुत्र ९०० गाड्यांचा ताफा घेऊन

पंकजाताई यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी बीड मध्ये

लोकनेता न्यूज नेटवर्क

आष्टी | अण्णासाहेब सावळे

बीड लोकसभा ३९ भारतीय जनता पार्टी महायुतीच्या उमेदवार पंकजाताई मुंडे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आष्टी विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. भिमरावजी धोंडे व भाजपा युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस युवा नेते अजय दादा धोंडे हे आष्टी पाटोदा शिरूर मतदारसंघातील शेकडो गाड्यांचा ताफा घेऊन बीडकडे दुपारी १२ वाजता रवाना झाले आहेत.



रिंगणात उतरले आहे. भाजपा महायुतीच्या अधिकृत उमेदवार पंकजाताई मुंडे यांचा आज दि. २४ एप्रिल रोजी दुपारी तालुक्यातून ५२९ तर पाटोदा व शिरूर असून भव्य रॅली व विजयी संकल्प सभा पार पडणार असून यासाठी आष्टी

उमेदवारी दाखल करण्यासाठी रवाना झाले आहेत. निवडूक प्रक्रिया सुरू झाल्यापासून उमेदवारी मुंडे भिंगीनांना च मिळणार आहे. असा विश्वास व्यक्त करत मागिल २ ते ३ महिन्यांपासून धोंडे पिता-पुत्र पायाला भिंगरी बांधून गट गण व मतदार संघ पिंजून काढला आहे. लाखो की लीड से पंकजा मुंडे बीड से अशी टॅग लाईन देऊन धोंडे प्रचार करत आहेत. पंकजा मुंडे निवडून आणण्यासाठी धोंडे पिता पुत्र तन मन धन लावून तळमळीने काम करत आहेत. धोंडे यांनी हायटेक यंत्रणा कामाला लावली आहे. आज देखिल हजार कार्यकर्ते शेकडो गाड्यांच्या ताफ्यासह धोंडे पिता पुत्र बीडमध्ये दाखल झाले आहेत.

सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय अधिकारी सखाराम मुळे यांची मतदानाचा अधिकार बजावण्या करिता उमरखेड नगरी बाईक रॅली



लोकनेता न्यूज नेटवर्क

उमरखेड | सय्यद रहीम रजा

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने (१५-हिंगोली) लोकसभा मतदारसंघातील ८२-उमरखेड विधानसभा मतदार संघातर्गत सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी सखाराम मुळे यांच्या निर्देशांतर्गत उमरखेड येथे बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. आज दिनांक २४/४/२०२४ रोजी सायंकाळी ०४:०० वाजता बाईक रॅली उमरखेडच्या तहसील कार्यालयातून निघाली

सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी सखाराम मुळे उमरखेड तहसीलदार आर यु सुरडकर महागाव तहसीलदार सिद्धेश्वर वरणागावकर नायब तहसीलदार वैभव पवार नायब तहसीलदार सुभाष पाईकराव मनोहर निकीतवाड नायब तहसीलदार आर एम पंधरे, नायब तहसीलदार प्रशांत कावरे, मंडळ अधिकारी मंडल अधिकारी संजय वाघमारे, (अ का) वसंत बोधगिरी अक्षय बोंडगीरवार दिपक चव्हाण, ए के दुर्गिया पी एम पोहरकर व पोलीस अधिकारी व कर्मचारी यामध्ये तमाम सर्व अधिकारी व कर्मचारी बाईक रॅलीमध्ये उपस्थित होते.

कै. नर्मदाबाई भीमराव पाटील दळवी यांचे दुःखद निधन



लोकनेता न्यूज नेटवर्क

दानापूर | राम शिंदे

भोकरदन तालुक्यातील दानापूर येथील कै. नर्मदाबाई भीमराव पाटील दळवी यांचे दिनांक २४.०४.२०२४ रोज बुधवार १२.०० वाजता देवअज्ञा झाली ठीक ४.०० वाजता दानापूर येथील समशान भूमीमध्ये अंत्यविधी करण्यात आली. विडल पाटील दळवी यांच्या आजी होत.

खासदार कोण हेच आम्हाला माहीत नाही? विकासाचं सोडून बोला !

लोकनेता न्यूज नेटवर्क

कंधार | धोंडीबा मुंडे

लातूर लोकसभा मतदारसंघात लातूर व नांदेड या दोन जिल्ह्यांतील सहा मतदारसंघ मोडतात. त्यामध्ये नांदेड जिल्ह्यातील लोहा-कंधार मतदारसंघही यात येतो. त्यांतच जिल्हा नांदेड अन् लोकसभेला खासदार मात्र लातूरचा, अशी कंधारकरांची अवस्था झाली आहे. त्यामुळे निवडून आलेला खासदार कोण ? यामध्ये दोन लोकसभेच्या निवडणुका पार पडल्या. आता तिसऱ्या टर्मची निवडणूक होत आहे. त्यामुळे विकासाचं तर सोडून बोला ! खासदारच कोण आहे, हेच माहीत नाही, अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिकांतून दिल्या जात आहेत. लोहा-कंधार विधानसभा मतदारसंघातील काही गावे लातूर लोकसभेमध्ये तर काही गावे नांदेड लोकसभेमध्ये येतात. विधानसभेचा विचार केला तर लोहा-कंधार विधानसभा मतदारसंघालाही दोन आमदार आहेत. कंधार तालुक्यातील काही गावे मुखेड विधानसभा मतदारसंघात येतात तर काही गावे लोहा-कंधार विधानसभा मतदारसंघात येतात. विधानसभा क्षेत्रामध्ये गावाची संख्या कमी असल्याने आमदार कोण आहे ? हे नागरिकांना माहीत



२००९ पासून लोहा-कंधार लातूरमध्ये झाला समावेश

२००४ पर्यंत लातूर हा सर्वसाधारण मतदारसंघ होता, २००८ च्या पुनर्रचनेत लातूर मतदारसंघ राखीव झाला. २००९ ला लातूर ग्रामीण, लातूर शहर, अहमदपूर, उदगीर, निलंगा आणि लोहा या विधानसभा मतदारसंघाचा लातूर लोकसभा मतदारसंघात समावेश करण्यात आला.

लातूर लोकसभेत असा आहे, मतदारसंघ लातूर लोकसभेत लातूर, लातूर ग्रामीण, निलंगा, उदगीर, अहमदपूर आणि लोहा-कंधार असे ६ विधानसभा मतदारसंघ येतात. यामध्ये लातूर आणि लातूर ग्रामीणमध्ये काँग्रेसचे तर लोहा-कंधार येथे शेकापचे आमदार आहेत. जे महाविकास आघाडीकडे आहेत. निलंग्यात भाजपा आणि उदगीर व अहमदपूरमध्ये महायुतीमधील अजित पवार गटाचे राष्ट्रवादीचे आमदार आहेत.

पुन्हा पाच वर्षांनी निवडणुकीच्या वेळेस येतात. त्यामुळे खासदार कोण आहेत, याची विचारणा केली असता विकासाचं सोडून बोला हे खासदारचं कोण आहे ? हेच आम्हीला माहीत नाही, अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिकांतून ऐकावयास मिळत आहेत. लातूर लोकसभा मतदारसंघात लोहा-कंधार विधानसभा मतदारसंघातील ३३० मतदान केंद्र असून लोहा तालुक्यात १८३ तर कंधारमध्ये १४७ मतदान केंद्र आहेत.

बारामती हादरली, महावितरणच्या महिला कर्मचाऱ्याच्या डोक्यात घातला कोयता

लोकनेता न्यूज नेटवर्क

दौंड | बबनराव धायतोंडे

राज्यात एकीकडे लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे. सर्व राज्याचं लक्ष लागून असलेल्या बारामतीमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. लाईट बील जास्त आलं पण तक्रार करून दखल घेतली नाही म्हणून महावितरणच्या महिला कर्मचाऱ्यावर कोयत्याने वार करण्यात आला आहे. हद्दा करणाऱ्या आरोपीचं नाव आहे. आरोपी तालुक्यातील मोरगाव इथं ही घटना घडली आहे. महावितरणच्या महिला टेक्निशियन रिंकू पिटे यांच्यावर कोयत्याने वार करण्यात आला आहे. अभिजीत पोते अस



कार्यालयात होत्या. त्याच वेळी अभिजीत पोते हा तिथे आला आणि त्याने रिंकू यांना बील जास्त आल्याचा जाब विचारला आणि काही कळायच्या आत हद्दा केला. जवळपास त्याने १६ वार रिंकू यांच्या हातापायांवर आणि तोंडावर केले. काही कळायच्या आतच रिंकू रकाच्या थारोळ्यात पडल्या. मोरगाव इथं प्रथमोपचार केल्यावर त्यांना तातडीने पुण्यातील सहाद्री हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केलं आहे. परंतु, दुर्दैवाने उपचारा दरम्यान त्यांचे दुपारी ३ वाजेच्या सुमारास प्राणज्योत मालवली. रिंकू बनसोडे यांच्या मृत्यूने माहिती वारं वारं ल कर्मचाऱ्यांवर शोककळा पसरली आहे. या घटनेचा कर्मचाऱ्यांसह सर्वच स्तरातून निषेध नोंदवला जात आहे.

ज्याने हद्दा केला त्या आरोपीचं वीज बिल रत्नाबाई सोपान पोते या नावाने आहे. त्या वीजबिलाचा ग्राहक क्रमांक १८६६४००५३५४९ असा असून, चालू एप्रिल २०२४ या महिन्याचे ६३ युनिट वीजवापराचे वीजबिल ५७० रुपये इतके आहे. मागील १२ महिन्यांचा वापर तपासला असता तो ४० ते ७० युनिटमध्ये आहे. थकबाती नाही. उन्हाचा तडाखा वाढल्यामुळे चालू महिन्यात वापर ३० युनिटने वाढला व त्याचे बिल ५७० आले होते. हे बिल वापरानुसार व नवीन दरानुसार योग्यच आहे.


चाशेळी

शब्दांची सुमने उधळताना ऑजळ सुगंधीत होऊनी जाते उगाच हव्यास उरत नाही तरीही परंतुनी ओटी भरुनी दान मिळते.

रंजना सानप मायणी (सातारा)

संपादकीय

उत्सवारंभ



लोकनेता न्यूज नेटवर्क

निवडणूक गावकी-भावकीची नाही, तर देशाचे भवितव्य घडवणारी आहे, हे खरे असले तरी ती सर्वसामान्य माणसांच्या प्रश्नांभोवती फिरत राहिली, तर लोकांना त्याबाबत अधिक जिव्हाळा वाटेल. लोकसभेच्या एकूण ५४३ जागांपैकी पहिल्या टप्प्यातील १०२ जागांसाठी आज होणारे मतदान म्हणजे जगातील सर्वात मोठ्या लोकशाही देशातील पंचवार्षिक उत्सवाची खऱ्या अर्थाने सुरुवात. दोन महिन्यांपासून निवडणुकीची धामधूम सुरू आहे. देशभरात सात टप्प्यांमध्ये मतदान होणार असल्यामुळे अखेरच्या टप्प्यातील जागांवरील उमेदवारांची निश्चितीही अनेक ठिकाणी झालेली नाही. पक्ष आणि आघाड्यांमध्ये उमेदवारीवरून धुसफूस, कुरघोड्या सुरू आहेत. आपल्याकडे जत्रा-यात्रांपासून क्रिकेटच्या सामन्यांपर्यंत अनेक उत्सवांना या म्हणून लोकांना सांगावे लागत नाही. माहिती मिळाली की हजारोंच्या संख्येने गर्दी करतात; परंतु निवडणुकीच्यावेळी मात्र लोकांना पुन्हा पुन्हा मतदान करा म्हणून सांगावे लागते. सरकारी यंत्रणांपासून सामाजिक संस्थांपर्यंत विविध पातळ्यांवर मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी प्रयत्न केले जातात. यंदा तर महाराष्ट्रासह देशाच्या विविध भागांत उन्हाचा पारा वाढल्याने मतदारांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागणार आहे. अर्थात सर्व क्षेत्रांतील राजकारणप्रतज्ञता वाढली आहे. निवडणुकीच्या राजकारणाबाबत लोकांची रुचीही वाढली आहे. त्यामुळे पारांवरील गप्पांपासून ते बस, ट्रेनमधील गर्दीपर्यंत सगळीकडे ज्याची चर्चा होते, त्या निवडणुकीसाठी मतदान करायला लोक मोठ्या संख्येने बाहेर पडतील, अशी आशा बाळगायला हरकत नाही. किंबहुना लोकांनी मोठ्या संख्येने मतदान करावयास हवे. अनमोल अधिकार बजावायला हवा. निवडून आलेल्या सरकारबद्दल नंतर नुसत्याच तक्रारी करित बसण्यापेक्षा आपल्या पसंतीचे सरकार निवडण्यासाठी आवर्जून मतदान करणे महत्त्वाचे. लोकशाही प्रक्रियेत प्रत्येक मत महत्त्वाचे असते. मतदानाबाबतची जागरूकता वाढत चालली असताना आजही खेड्यापाड्यांतील, दुर्गम वाड्यावस्त्यांवरील लोक ज्या कर्तव्यभावनेने मतदान करतात, ती कर्तव्यभावना मोठ्या शहरांतून विशेषतः उच्चभ्रू घटकांमध्ये दिसत नाही. वेळोवेळी झालेल्या मतदानाचे आकडे पाहिले तरी मोठ्या शहरांमधील उच्चभ्रू वस्त्यांमधील मतदानाची टक्केवारी सर्वात कमी असलेली दिसते. मतदान न करणारे हे लोकच हिरीरिने लोकशाहीवर गप्पा मात्र मोठमोठ्या मारत असतात. मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी कुठे लक्ष केंद्रित करावयास पाहिजे, हेही यानिमित्ताने संबोधित यंत्रणांनी लक्षात घ्यावयास हवे. पहिल्या टप्प्यात मतदान होणाऱ्या देशातील १०२ मतदारसंघांमध्ये महाराष्ट्रातील पाच मतदारसंघांचा समावेश आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी, राज्याचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगट्टीवार हे पहिल्या टप्प्यातील प्रमुख उमेदवार असून उपराजधानी नागपूरमध्ये गडकरी यांच्यापुढे काँग्रेसच्या विकास ठाकरे यांचे तर मुनगट्टीवार यांच्यापुढे काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकर यांचे आव्हान आहे. पूर्व विदर्भातील भंडारा-गोंदिया, काडचिरोली, रामटेक या मतदारसंघांमध्येही मतदान होत आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खासदार प्रफुल्ल पटेल, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेटीवार या प्रमुख नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. नखलप्रस्त भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गडचिरोलीमध्ये या टप्प्यात मतदान होत आहे. पहिल्या टप्प्यातील १०२ मतदारसंघ २१ राज्यांमधील आहेत. आठ केंद्रीय मंत्री, दोन माजी मुख्यमंत्र्यांसह अनेक महत्त्वाच्या नेत्यांचे भवितव्य आज मतदान यंत्रांमध्ये बंद होणार आहे. भाजपचे सर्वानंद सोनोवाल, किरण रिजजू, विप्लव देव, काँग्रेसचे गौरव गोगोई, नकुलनाथ, कार्ती चिदंबरम्, द्रमुकच्या कनिमोळी, लोकजनशक्ती पक्षाचे चिराग पासवान आदींचा त्यात समावेश आहे. पहिल्या टप्प्याचे मतदान होत असतानाही निवडणुकीतील प्रचाराला एक दिशा मिळायला हवी होती, ती मिळताना दिसत नाही. २०२४ची निवडणूक आहे असे म्हणावे तर सगळे २०१९च्या पानावरून पुढे सुरू असल्यासारखे दिसते. भाजपकडून राम मंदिर उभारणी आणि जम्मू-काश्मिरमधील ३७० वे कलम रद्द केल्याच्या वचनपूर्तीचा दाखला देऊन विकसित भारताचे स्वप्न दाखवण्यात येत आहे. राज्यघटनेला धोका निर्माण झाल्याची व सर्वसामान्य माणसांचे दैनंदिन जीवनातील प्रश्न सोडवण्यात मोदी सरकारला अपयश आल्याची टीका करीत त्याभोवती काँग्रेस व इडिया आघाडीने प्रचार केंद्रित केला आहे. राष्ट्रीय पातळीवरील मुद्यांचाच पहिल्या टप्प्यातील प्रचारत अधिक गवगवा दिसून येत असून स्थानिक पातळीवरील मुद्दे प्रचारातून गायब झाले आहेत. विदर्भात लोकांच्या जगण्यामरण्याशी संबंधित अनेक प्रश्न असताना त्याबाबत विरोधक काही बोलत नाहीत आणि सत्ताध्यांच्या विषयपत्रिकेवर ते प्रश्न नाहीत. सर्वसामान्य माणसांचे प्रश्न हरवलेल्या परिस्थितीत एक पंचमांश मतदारसंघातील मतदार आज मतदानाचा हक्क बजावत आहेत. निवडणूक गावकी-भावकीची नाही, देशाचे भवितव्य घडवणारी आहे, हे खरे असले तरी ती सर्वसामान्य माणसांच्या प्रश्नांभोवती ती फिरत राहिली तर लोकांना त्याबाबत अधिक जिव्हाळा वाटेल.

संशोधनाची सुंदर संधी

लोकनेता न्यूज नेटवर्क

मेक्सिको, अमेरिका, कॅनडाच्या टापूत दिसलेल्या खग्रास सूर्यग्रहणाने शास्त्रज्ञांपासून सामान्यांपर्यंत सगळ्यांमध्ये उत्कंठा जागृत झाली होती. त्यातील निरीक्षण, अभ्यासातून खूप माहिती मिळाली आहे. त्यातून संशोधनाला चालना मिळू शकते. या वर्षीचे पहिले खग्रास सूर्यग्रहण आठ एप्रिल रोजी दिसले. निसर्गाचा हा अद्भूत चमत्कार प्रामुख्याने मेक्सिको, उत्तर अमेरिका आणि कॅनडामधील पावणेदोनशे किलोमीटर रूंदीच्या पट्ट्यात दिसला. एरवी न दिसणाऱ्या काळ्या सूर्यबिंबाभोवती प्रभामंडला यावेळी पाहून लोक संमोहित झाले. अमेरिकेतील तेरा प्रांतांमधील अनेक मोठमोठ्या शहरात ग्रहण दिसणार असल्याने तेथील सरकारने 'ग्रहण सुरक्षित कसे पाहावे' याविषयी जागृती केली. यावेळेच्या ग्रहणाचे आगळे वैशिष्ट्य होते. नजीकच्या काळात सूर्य त्याच्या अकरा वर्षांच्या ढागांच्या चक्रामधील जास्त डाग दिसण्याच्या स्थितीत पोहोचणार होता. यामुळे काहीसा शांत दिसणारा सूर्य प्रक्षुब्ध होऊन त्याच्या बिंबावर मोठ्या प्रमाणात काळपट सौरडाग, अग्निचाला व अग्निशिखा दिसण्याची शक्यता वर्तविण्यात आली होती. तसेच सूर्यबिंबाभोवताली असणारे प्रभामंडल (किरीट, कोरोना) काहीसे तेजस्वी आणि आकर्षक दिसण्याची शक्यता होती. कदाचित याचमुळे अमेरिकेने या ग्रहणास 'ग्रेट अमेरिकन एक्लिप्स' असे नाव दिले. हे ग्रहण १८५ किलोमीटर रूंदीच्या आणि बारा हजार किलोमीटर लांबीच्या पट्ट्यात साधारणपणे तीन ते साडेचार मिनिटभर खग्रास स्वरूपात दिसणार होते. मात्र या ग्रहणावर ढगांचे आणि पावसाचे सावट असल्याचा अंदाज वर्तविल्याने लोकांची धावपळ होती. उलास शहरात आकाश स्वच्छ राहण्याची शक्यता असल्याने आम्हीही उलासजवळच्या फ्रिस्को गावातील विलास देशपांडे यांच्या घरी पोहोचलो. ग्रहणाचा दिवस उजाडला. दुपारी साडेबाराचा सुमार झाला, कडक ऊन पडले. काही वेळातच सूर्यबिंबाला अमावस्येच्या चंद्रबिंबाने झाकण्यास सुरुवात केली. आता कडाक्याचे ऊन कमी होऊ लागले व सूर्यप्रकाशात पिवळसर सोनेरी रंगांनी प्रवेश केला. अंधारल्यासारखे वाटू लागले. रस्त्यावरचे स्वयंचलित दिवे सुरू झाले. गुरू व शुक्र या ठळक ग्रहांनी सूर्याशीजारी चोर कमी होऊ लागले केला. सूर्यबिंबाची कोर हळूहळू नाजूक होत गेली, शेवटी तेथे काही 'मणी' (बेलीज बीड) दिसू



लागले. क्षितिजावरचे पांढरे शुभ्र ढग काळवंडले व चंद्राची सावली आपल्या अंगावरून पुढे गेल्याचे समजले. इकडे सूर्यबिंबावरचे मणी एकापाठोपाठ विज्ञत गेले आणि शेवटचा मणी अतिशय तेजाने चमकू लागला. आता इतरवेळी कधीही न दिसणारे सूर्याभोवतालचे प्रभामंडल (कोरोना) दिसू लागले. याचमुळे हिऱ्याची अंगठी (डायमंड रिंग) चमकत असल्यासारखे वाटले. हळूहळू चंद्राने सूर्यबिंबाला पूर्ण झाकल्याने काळ्या बिंबाभोवतालचे प्रभामंडल विस्तारत गेल्यासारखे दिसले. अंतराळातील हा प्रेक्षणीय नजारा पाहून सर्वजण देहभान विसरून गेले. सर्वत्र थंडगार व गूढ वातावरण पसरले. अवघ्या तीन-साडेतीन मिनिटांची खग्रास अवस्था कॅमेरात टिपण्यासाठी माझ्याबरोबर असलेले देशपांडे, गोडबोले व फडणीस वेगवेगळ्या प्रकारचे फोटो दुर्बिणीतून घेत होते. मात्र हे नाट्य काही मिनिटात संपत असल्याची जाणीव पुन्हा दिसलेल्या 'डायमंड रिंग'ने करून दिली. इकडे जमिनीवर अंधारलेल्या पांढऱ्या चादरीवर 'शॅडो बँड'चा आविष्कार दिसू लागला. ग्रहण संपताना कदाचित हवेच्या अस्थिरतेमुळे जमिनीवर काळ्या पांढऱ्या लाटांचे नर्तन काही काळ दिसले, यालाच 'शॅडो बँड' म्हणतात. ही खग्रास सूर्यग्रहणाची अखेर असते. 'ग्रहण नुसते पाहू नका, त्याची निरीक्षणे घ्या व आमच्याकडे पाठवा', असे आवाहन अमेरिकेतील 'नासा' या अवकाश संस्थेच्या शास्त्रज्ञांनी सर्वसामान्यांना केले होते.

ग्रहण पाहण्यासाठी आमच्यासारखे कित्येक आकाशनिरीक्षक हजारो किलोमीटरचा प्रवास करून अमेरिकेत धडकले. हे अवकाशप्रेमी अवघ्या तीन-चार मिनिटांची खग्रास अवस्था पाहण्यासाठी अमेरिकेत जमले होते. सध्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने सूर्याला कृत्रिमरित्या ग्रहण लावता येते. पण खग्रास सूर्यग्रहणातील निरीक्षणे फारच मोलाची असल्याने जगभरातील शास्त्रज्ञ मेक्सिको व अमेरिकेमध्ये दाखल झाले होते. जमिनीवरून ग्रहणाच्या निरीक्षणाशिवाय बलून, विमाने, कृत्रिम उपग्रह व आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकातून देखील या ग्रहणाची निरीक्षणे घेतली गेली. सूर्यग्रहणाचा फार मोठा उपयोग भौतिक शास्त्रज्ञांच्या प्रगतीमध्ये झालेला आढळतो. यापूर्वी दिसलेल्या खग्रास सूर्यग्रहणात आईनस्टाईनच्या सापेक्षता सिद्धांताला पुरावा मिळाला होता. तसेच हेलियम नावच्या मूलद्रव्याचा शोध सूर्यग्रहणात लावला गेला. सूर्यबिंबाभोवती सर्वात वरच्या भागात प्रभामंडल असते, यामध्ये प्रामुख्याने विरळ व तप्त वायू आढळतात. याचमुळे प्रभामंडल आपणास इतरवेळी दिसू शकत नाही. खग्रास ग्रहणात सूर्याचा तेजस्वी पृष्ठभाग झाकला गेल्याने अंधारून येते, त्याचमुळे किरीट नुसत्या डोळ्याने दिसू लागतो. या किरीटविषयी शास्त्रज्ञांना फारशी माहिती नाही. ती सूर्याच्या पृष्ठभागापेक्षा फार मोठ्या प्रमाणात तप्त का आहे, याचे शास्त्रज्ञांना कोडे आहे. सूर्य प्रक्षुब्ध असताना प्रभामंडल तेजस्वी दिसून त्यामध्ये अनेक

अग्निचाला (प्रॉमिन्सेस) आढळतात. यावेळच्या ग्रहणात काळ्या सूर्यबिंबाभोवती तांबड्या रंगाच्या अनेक अग्निचाला दिसल्या. छोट्या मण्यासारख्या दिसणाऱ्या अग्निचाला प्रत्यक्षात आपल्या पृथ्वीपेक्षाही मोठ्या असतात. यावेळच्या सूर्यग्रहणात अनेकविध संयंत्रांनी प्रभामंडलाचा अभ्यास केला गेला. तसेच पृथ्वीच्या सर्वात बाहेरच्या वातावरणाचा, म्हणजेच आयोनोस्फिअरचा अभ्यासही यावेळी केला. आयोनोस्फिअरमुळे आपले संदेशवहन व नेव्हिगेशन चालू राहते. आपल्या मोबाईल आणि 'जीपीएस' यंत्रणेसाठी आयोनोस्फिअरचा उपयोग होत असल्याने त्यांच्या विषयीचे अनेक प्रयोग खग्रास प्रत्यक्षात केले गेले. ग्रहणात तापमान कमी होत असल्याने त्याचा आयोनोस्फिअरवर काय परिणाम होतो, याचा अभ्यास ग्रहणात केला. यासाठी 'नासा'ने तीन 'साऊंडिंग रॉकेट्स' ग्रहणकाळात प्रक्षेपित केली. त्यांनी पृथ्वीच्या बाह्य वातावरणाची घनता, तापमान व चुंबकीय क्षेत्राची निरीक्षणे घेतली. ग्रहण फक्त काही मिनिटेच दिसत असल्याने 'नासा'ने या ग्रहणपट्ट्यात 'डब्ल्यूबी-५७' विमाने पाठवून ग्रहणाच्या सावलीचा पाठलाग करून जास्त काळ खग्रास अवस्था अनुभवली. या विमानातील काही यंत्रणांनी कोरोनाची विविध तरंगलांबीवर निरीक्षणे घेतली. पृथ्वीच्या बाह्य वातावरणाची निरीक्षणेही विमानातून घेतली गेली. शास्त्रज्ञांच्या आवाहनानुसार पस्तीस हजार लोकांनी ग्रहणाची मोबाईल व इतर कॅमेऱ्यावर छायाचित्रे घेतली. त्यांच्या छायाचित्रांमुळे सूर्याचा आकार व ग्रहणावेळी दिसलेल्या सौरज्वालाविषयी 'नासा'ला माहिती मिळेल. तसेच संपूर्ण ग्रहणपट्ट्यातून ३५ गटांनी एकाच प्रकारची उपकरणे वापरून ग्रहणकाळात किरीट कसा बदलत गेला याचे निरीक्षण केले. वेगवेगळी उपकरणे वापरून अनेकांनी ग्रहणकाळातील आवाज, तापमान यांची निरीक्षणे घेतली. काही गटांनी ग्रहणपट्ट्यातील प्राणी संग्रहालयात जाऊन प्राण्यांचे आवाज आणि त्यांच्या हालचालीचे निरीक्षण केले. काही विद्यार्थ्यांच्या गटांने ग्रहणातील बदलांचे निरीक्षणही केले. ग्रहणकाळात काढलेल्या असंख्य छायाचित्रांतून 'एक्लिप्स मेगॅमुव्ही' तयार केली जाईल. केंद्रीतच हजारो लोकांच्या सहकार्यामुळे शास्त्रज्ञांना सूर्य नावाच्या धगधगत्या अग्रिकुंडाविषयीचे सखोल ज्ञान या खग्रास ग्रहणामुळे प्राप्त होईल, हे निश्चित.

क्षण पुरता जगून तर घ्या

लोकनेता न्यूज नेटवर्क

अमुक नाटक, तमुक वेबमालिका, एखादं पुस्तक किंवा चित्रपट माहीत असायलाच हवा, असं वाटणं आणि हे माहीत नसेल तर आपण सगळ्यात 'मिस आऊट' होऊ, हे भय वाढताना दिसतं. सोशल मीडियाच्या काळात तर हे अधिकच दिसतं. खरं तर एखादी गोष्ट नसेल माहीत, तर काय बिघडत? एका युट्यूब चॅनेलवर एक मुलाखत पाहत होते. विषय होता, इंटरनेटचे व्यसन. ती चर्चा संपूर्ण ऐकल्यानंतर त्यातला एक शब्द डोक्यात अडकून राहिला 'फिअर ऑफ मिसिंग आऊट'. म्हणजे प्रसिद्ध असलेली किंवा नवीन आलेली एखादी गोष्ट बघायची राहून जाईल, आणि महत्त्वाचं म्हणजे त्यावर व्यक्त व्हायचं राहून जाईल, ही भीती. अमुक नाटक, तमुक वेबमालिका, एखादं पुस्तक किंवा चित्रपट माहीत असायलाच हवा, असं वाटणं आणि हे माहीत नसेल तर आपण सगळ्यात 'मिस आऊट' होऊ, हे भय वाढताना दिसतं. सोशल मीडियाच्या काळात तर हे अधिकच दिसतं. खरं तर एखादी गोष्ट नसेल माहीत, तर काय बिघडत? हा सर्वज्ञ आणि सर्वसाक्षी होण्याचा अडथळस आपल्याला कुठे नेणार आहे, ही खरोखर चिंतेची बाब आहे. त्यातही माहीत नसूनही ते माहीत आहे, हे दाखवण्याचा अडहासच अधिक असतो. सर्व विषयांवर आपल्याला सगळंच माहीत असणं शक्य नाही, तरीही प्रत्येक विषयावर आपली मतं व्यक्त करायची



असतात. सोशल मीडिया नावाच्या फुकटच्या स्सेसमध्ये ती मांडण्याची अहमदमिका लागते. बरं या माध्यमाला वयाचं बंधन नाही. एखाद्या क्षेत्रात आयुष्य घालवलेल्या तज्ज्ञ व्यक्तीबद्दल कालच अठरा वर्षे पूर्ण केलेला कुणी आग्रहाने मत व्यक्त करत असतो. चित्रपट किंवा नाटक पाहणं असो, एखाद्या पर्यटनस्थळी केलेला प्रवास असो, की एखाद्या उपहारगृहात जाऊन केलेलं जेवण, या गोष्टींचा खरा आनंद घेतलाच जात नाही. त्याबद्दल कधी एकदा व्यक्त होऊ, असं होऊन जातं. अर्धवट

मतं बनवली जातात. जेवणाचा आस्वाद घेण्याऐवजी पदार्थांचे फोटो काढण्यात वेळ जातो. त्या क्षणांचा खरा आस्वाद घेणं कमी आणि ते कॅमेऱ्यात कैद करणं, आपण हे सर्व केलं हे दाखवणं अधिक होतं. थोडं मुळातून बघू या. म्हणजे बघा, माणसाची व्यक्त व्हायची गरज आजची नाही, तर आदिम आहे. म्हणूनच हजारो वर्षापूर्वी आदिमानवानं कोरलेली शिकारीची गुहाचित्रं दिसतात. जगणं नश्वर आहे, हे ठाऊक असूनही माणूस हे का करतो? लेण्यामधील शिल्पे, मंदिरावरील कोरीव काम,

एखाद्या राजाच्या प्रशस्तीचा शिलालेख, भूर्जपत्रे, ताम्रपत्र हे सगळं व्यक्त होण्याचाच भाग नाही का? या गोष्टी भूगोल आणि काळ ह्या दोन्हींच्या वाईड अँगल आणि लॉग शॉटच्या लेन्सेने बघितल्या तर जगाच्या आणि काळ्याच्या दृष्टीनं कदाचित छोट्या आहेत. तरीही त्या घडतातच. प्रत्येक क्षणावर आपला ठसा उमटवण्याची इच्छा असतेच मनात. पुलं'च्या 'तुझे आहे तुजपाशी' नाटकातील आचार्यांच्या तोंडी वाक्य आहे, 'मी घाबरेलो होतो की, लोक विसरतील मला.' यातून हे सगळं मानवी वर्तन स्पष्ट होईल. आपण विस्मृतीत जाऊ किंवा 'आउटडेटेड' होऊ, याची भीती प्रत्येक व्यक्तीत असते. माणूस काळावर आपली खूण उमटवू इच्छितो. ती त्याची नैसर्गिक गरज आहे. तसं केलं नाही तर त्या काळाच्या तुकड्यामधून बाहेर फेकले जाण्याची, कालबाह्य होण्याची भीती त्याला असते. 'आपल्यानंतर हे जग असंच चालणार,' हे माणसाला खटकतं. त्याला कोणत्या ना कोणत्या रूपात पाऊलखुणा मागे ठेवायच्या असतात. म्हणूनच सगळं नश्वर आहे, हे माहीत असूनही तो ते करत राहतो. पण या व्यक्त होण्यात एक ठरवाव तर हवा ना. तो क्षण पुरता जगून तर घ्या, त्यानंतर त्याबद्दल इतरांना सांगा, कारण भूतकाळात जमा झालेला तो अमूल्य क्षण पुन्हा हातात येणं अशक्य.

व्हे प्रोटीनचा असाही उपयोग

लोकनेता न्यूज नेटवर्क

इलेक्ट्रॉनिक उपकरणांमध्ये सूक्ष्म कणांच्या स्वरूपात सोने, चांदी, प्लॅटिनम यांसारखे मौल्यवान धातू वापरले जातात. संपूर्ण जगभरातून दरवर्षी केल्या जाणाऱ्या कम्प्युटर, लॅपटॉप, मोबाइल फोन किंवा इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या निर्मितीमध्ये तीनशे टन सोने वापरले जाते. जेव्हा निकामी झालेली उपकरणे ई-कचऱ्यात टाकली जातात, तेव्हा त्यातील सोने परत मिळवण्याची किफायतशीर प्रक्रिया उपलब्ध नसल्याने अनेकदा ते अक्षरशः वाया जाते. इलेक्ट्रॉनिक उपकरणांमधील सोने परत मिळविण्यासाठी सध्या प्रचलित असलेल्या पद्धतीमध्ये लोणारी कोळशाचा वापर केला जातो. पण या प्रक्रियेतून मोठ्या प्रमाणावर कार्बन डायऑक्साइडचे उत्सर्जन होते. स्वल्परलंडच्या झुरिच विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी व्हे प्रोटीनपासून तयार केलेल्या एरोजेलचा वापर करून ई-कचऱ्यातील सोने मिळविण्याची किफायतशीर आणि पर्यावरणस्नेही पद्धत शोधली आहे. व्हे प्रोटीन हे दह्यातील प्रथिन आहे. चीज तयार करण्याच्या प्रक्रियेत तयार करण्यात येणाऱ्या



दह्यापासून हे प्रथिन वेगळे केले जाते. या प्रथिनाचा वापर सर्वसाधारणपणे आहारामध्ये पोषक घटक

म्हणून केला जातो. झुरिच विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी हे व्हे प्रोटीन आम्लयुक्त द्रावणात ठेवून

तापविले. तयार झालेले द्रावण गोठविल्यावर त्यापासून कमी घनतेचे स्पंजाप्रमाणे सच्छिद्र असलेले एरोजेल तयार झाले. आपल्या प्रयोगात शास्त्रज्ञांनी कम्प्युटरच्या मदरबोर्डवरील धातू संहत हायड्रोक्लोरिक आम्ल आणि नायट्रिक आम्लांच्या मिश्रणात विरघळू दिले. या द्रावणात एरोजेल बुडवून ठेवल्यावर काही वेळाने द्रावणामध्ये असलेले सोन्याचे आयन एरोजेलच्या सच्छिद्र पृष्ठभागावर एकत्र येऊन धातुरूप सोने जमा झाल्याचे आढळले. यानंतर एरोजेल द्रावणातून काढून जाळल्यावर त्यामधून २१ ते २२ कॅरेट शुद्धतेचे धातुरूप सोने वेगळे काढले गेले. ही पद्धत वापरून एक ग्रॅम एरोजेलमधून सुमारे १९० मिलीग्रॅम इतक्या प्रमाणात सोने वेगळे काढण्यात शास्त्रज्ञांना यश आले आहे. याउलट, एक ग्रॅम लोणारी कोळशाचा वापर करून केवळ ६० मिलीग्रॅम सोने वेगळे काढता येते. तसेच; या प्रयोगासाठी येणाऱ्या एकूण खर्चाच्या ५० प्रत ५० अधिक मूल्याचे सोने मिळत असल्याने ही पद्धत फायदेशीर आहे.

लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत शरद पवार यांनी काँग्रेस जिल्हाध्यक्ष जयंत वाघ यांच्या रायगड निवासस्थानी घेतला पाहुणचार

एकाच कुटुंबात वीस डॉक्टर घडवणाऱ्या स्वर्गीय रामनाथ वाघ यांच्यासोबतच्या जुन्या आठवणींना दिला उजाळा



लोकनेता न्यूज नेटवर्क

अहमदनगर । प्रतिनिधी

लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत वेळात वेळ काढून राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्रजी पवार यांनी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष स्वर्गीय रामनाथ वाघ यांचे सुपुत्र जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष जयंत वाघ यांच्या रायगड निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. कुटुंबाच्या उच्चशिक्षणाबद्दल सदैव जागरूक असलेल्या आण्णांच्या स्वभावामुळे व उच्च विचारांमुळे आपल्या नव्या पिढीला दिशा देत घरातल्या प्रत्येकाला डॉक्टर बनवण्याचे स्वप्न ज्या रामनाथ वाघ यांनी साकार केले त्यांच्या या प्रेरणादाई वृत्तीचे कौतुक पवार यांनी यावेळी केले. सध्या वाघ

यांच्या कुटुंबात वीस डॉक्टर आहेत. याप्रकारे शरद पवार आणि रामनाथ वाघ यांच्यामधील मैत्रीपूर्ण संबंधांच्या आठवणींना उजाळा दिला. मान.शरद पवारसाहेब जेव्हा नगर दौऱ्यावर आले, तेव्हा त्यांनी आवर्जून रामनाथ वाघ यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांचा पाहुणचार घेतला. यादरम्यान अण्णा अर्थात जयंत वाघ यांचे वडील रामनाथ वाघ आणि शरद पवार यांच्या जवळपास १९६४ पासूनच्या आठवणींना उजाळा दिला. श्री शरद पवारसाहेब १९६४ साली महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष होते त्यावेळी पवारसाहेबांनी अण्णांना जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष केले होते तेव्हापासून या दोघांमध्ये दृढ झालेल्या मैत्रीचे आणि

एकमेकांच्या राजकीय कारकिर्दीचे साक्षीदार होण्यापर्यंतचा अनेक घटना व प्रसंगाचा उल्लेख या भेटीदरम्यान झाला. स्वर्गीय अण्णांनी तयार केलेल्या यशवंतराव चव्हाण यांच्या जीवनावर आधारित युगप्रवर्तक यशवंतराव ह्या ग्रंथाचा प्रकाशन सोहळा सहकार सभागृह येथे १ जानेवारी २००८ रोजी मा शरद पवारसाहेब यांच्या उपस्थितीत झाला. या तब्बल ८०० पानांच्या ग्रंथामध्ये यशवंतराव चव्हाण यांनी वेगवेगळ्या अनेक खाल्यामधे केंद्रीय मंत्री म्हणून भूषविलेल्या कारकिर्दीमधील ४५०पेक्षा जास्त दुर्मिळ फोटोचा समावेश करण्यात आलेला आहे. तसेच १ ऑक्टोबर २०१८ रोजी रामनाथ वाघ यांच्या वळून पाहतानाया आत्मचरित्राचा

आणि कृतार्थ जीवनप्रवास ह्या अण्णांच्या गौरवग्रंथाचा प्रकाशन सोहळा ही मान. पवारसाहेबांच्या हस्तेच यशवंतराव चव्हाण सभागृहामध्ये करण्यात आला. कोपरगाव येथे दूध उत्पादकांच्या मेळाव्याला जाताना रायगड निवासस्थानी नगर शहरातील प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक पवारसाहेबांनी घेतली होती. याशिवाय अण्णांचे निधन झाल्यानंतर महाविकास आघाडीच्या खातेवाटपाच्या दिवशीही मान.शरद पवारसाहेब अंत्यविधीसाठी आवर्जून उपस्थित होते अशा अनेक घटनांचा उजाळा पवारसाहेबांनी ह्यावेळी केला. यातून एका राजकीय नेत्याच्या मनात आपल्या कार्यकर्ता मित्राप्रती असलेला आदर आणि आपुलकी दिसून येते. रायगड बंगल्यावरच्या भेटीदरम्यान जयंत

३० वर्षांनंतर भेटणार रेसिडेन्शियल हायस्कूलचे माजी विद्यार्थी १९९४ सालच्या दहावीच्या विद्यार्थ्यांचा ५ मे रोजी स्नेह मेळाव्याचे आयोजन

एमएचटी- सीईटी परीक्षा केंद्राच्या परिसरात प्रतिबंधात्मक आदेश जारी

लोकनेता न्यूज नेटवर्क

अहमदनगर । प्रतिनिधी

लोकनेता न्यूज नेटवर्क

अहमदनगर । प्रतिनिधी

अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्था संचालित रेसिडेन्शियल हायस्कूलच्या सन १९९४ दहावी बॅचच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. ५ मे रोजी सकाळी ११ वाजता नगर मनमाड रोड येथील हॉटेल संजोग या ठिकाणी ३० वर्षांनी जुने मित्र-मैत्रिण एकत्र येणार असून, या बॅचच्या माजी विद्यार्थ्यांना या कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन डॉ. प्रशांत पटारे, प्रा.डॉ. विजय म्हस्के, राजेश शिंदे, विनोद बहिरवाडे, राहूल गोरे यांनी माजी विद्यार्थ्यांच्या वर्तीने केले आहे. या स्नेहमेळाच्या माध्यमातून सर्व माजी विद्यार्थी ३० वर्षांनंतर एकमेकांना भेटणार



आहेत. जुन्या आठवणींना पुन्हा एकदा उजाळा मिळणार असून, त्या काळातील अनेक विद्यार्थी व विद्यार्थिनींना संपर्क

या कार्यक्रमात सहभागी होण्याचे सांगण्यात आले आहे. या मेळाव्यात रेसिडेन्शियल हायस्कूलच्या सन १९९४ दहावी बॅचच्या अ, ब, क व ड वर्गातील सर्व विद्यार्थी एकत्र येत आहे. या कार्यक्रमासाठी त्यावेळच्या शिक्षकांना सुद्धा आमंत्रित करण्यात आलेले आहे. त्यांचा सुद्धा या कार्यक्रमात गौरव केला जाणार आहे. सर्वांशी संवाद, गप्पा, गोष्टी व जुन्या आठवणींना उजाळा या कार्यक्रमातून मिळणार आहे. अधिक माहितीसाठी प्रा. डॉ. विजय म्हस्के ९८५०६४८४४७, राजेश शिंदे ९८२२१५२६१५, विनोद बहिरवाडे ९४२३४६५३९९ व राहूल गोरे ९७६६९२७८७८ यांच्याशी संपर्क साधण्याचे सांगण्यात आले आहे.

अहमदनगर उपविभागाच्या महसूल स्थळ सीमेच्या हद्दीत २२ एप्रिल ते १७ मे, २०२४ या कालावधीत सकाळी ७-०० ते सायं. ८-०० यावेळेत एमएचटी- सीईटी परीक्षा-२०२४ परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. उपविभागीय दंडाधिकारी नगर भाग, अहमदनगर सुधीर पाटील यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ मधील कलम १४४ तीन अन्वये प्राप्त अधिकाराचा वापर करत परीक्षा केंद्राच्या आवाराच्या चोहोबाजूस १०० मीटर परिसरात प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत. एमएचटी- सीईटी परीक्षा-२०२४ विश्वभारती कॉलेज ऑफ इंजीनियरिंग, सारोळाबद्दी, जामखेड रोड, ता. अहमदनगर, श्री छत्रपती शिवाजी महाराज, कॉलेज ऑफ इंजीनियरिंग, नेसी, अहमदनगर-कल्याण रोड, अहमदनगर,

जी.एच.रायसोनी कॉलेज ऑफ इंजीनियरिंग अँड मॅनेजमेंट, पुणे हायवे, चास, ता. अहमदनगर, आचिहर्ष इन्फोटेक, श्री बन्सीभाऊ म्हस्के विद्यालय, टाकळी काझी, जामखेड रोड, अहमदनगर व प्रिषा इन्फोटेक, क्रि एटिह्व इलेक्ट्रिकल्स, पारस इंडिया लिमिटेड जवळ, एमआयडीसी अहमदनगर या केंद्रावर होणार आहे. वरील परीक्षा उपकेंद्राच्या १०० मीटर परिघात सार्वजनिक टेलिफोन, एसटीडी, आयएसडी, फॅक्स केंद्र, ध्वनीक्षेपक, झोरॉक्स मशीन, स्कॅनिंग मशीन, मोबाईल फोन व इतर इलेक्ट्रॉनिक माध्यमिक वस्तू कार्यान्वित ठेवू नयेत. तसेच परीक्षा उपकेंद्राच्या परिघामध्ये उचित रीतीने परीक्षार्थी म्हणून घोषित केलेले उमेदवार व परीक्षा पार पाडण्यासाठी सक्षम अधिकाऱ्यांनी प्राधिकृत केलेल्या व्यक्तीशिवाय इतर व्यक्तींना वाहनांनी अथवा इतर रीतीने फिरण्यास, उभे राहण्यास अथवा समवेत चालण्यास प्रतिबंध करण्यात आला असल्याचेही कळविण्यात आले आहे.

३७-अहमदनगर लोकसभा मतदारसंघात ९ जणांना २२ नामनिर्देशन पत्रांचे वितरण

पाईपलाईन रोड वाणी नगर येथील बिल्डर्स व राजकीय वरदहस्त असलेल्या गुंड लोकांनी अडाणी व विधवा महिलेची शेत जमीन बळकवण्याचा केला प्रयत्न

लोकनेता न्यूज नेटवर्क

अहमदनगर । प्रतिनिधी

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ अनुषंगाने ३७- अहमदनगर लोकसभा मतदारसंघात आज दि. २० एप्रिल, २०२४ रोजी ०९ जणांना -२२ नामनिर्देशन पत्रांचे

वितरण करण्यात आले. आजच्या दिवशी एकही नामनिर्देशन पत्र दाखल झाले नाही. सार्वजनिक सुट्यांचे दिवस वगळता नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची शेवटची तारीख गुरुवार २५ एप्रिल, २०२४ अशी असल्याची माहिती जिल्हा निवडणूक विभाग, अहमदनगर यांनी दिली आहे.

लोकनेता न्यूज नेटवर्क

अहमदनगर । प्रतिनिधी

पाईपलाईन रोड वाणी नगर येथील रहिवासी वेणुबाई विठ्ठल वाणी यांची शेत जमीन गट. नं. २५/१क, २५/१क व २५/१ड असून या मिळकतीवर बिल्डर्स व राजकीय वरदहस्त असलेले गुंड पवनकुमार नंदकिशोर अग्रवाल, आनंद प्रदीपकुमार अग्रवाल, हेमलता नवनाथ म्हस्के, राम शंकर शेळके यांनी मिळकतीमध्ये पोलिसांची मदत घेऊन व उपअधीक्षक भूमी अभिलेख अहमदनगर यांच्याकडे खोटा मोजणीचा अर्ज देऊन १९ एप्रिल २०२४



रोजी जमीन बळकावण्यासाठी अनधिकाराने आले व रेणुबाई विठ्ठल वाणी व इतरांनी त्यांना मोजणीस हरकत घेतली व सदरच्या मिळकतीत वाणी व इतरांची नावे असतानाही व त्यांना मोजणीची काणतीही लेखी नोटीस न देता वरील लोकांनी सहमत

असल्याबाबत लेखी अर्ज दिलेला होता परंतु वास्तविक पाहता वेणुबाई विठ्ठल वाणी व इतरांची नावे उताऱ्यावर असून पीक पाहणी सदरी विभागीय अधिकारी अहमदनगर यांनी आरटीएस अपील क्रमांक ७१/२०१९ मध्ये दिनांक ७ मार्च २०१५ रोजी दिलेल्या आदेशाप्रमाणे सदर मिळकतीच्या सातबारा उताऱ्याला खुद वस्तीपड म्हणून नोंद करण्यात आलेली असून देखील हे गुंड प्रवृत्तीचे लोक ताबा गँग जागा बळकवण्याचा प्रयत्न करत असल्याने यांच्यावर कारवाई करण्यासाठी पोलीस अधीक्षकांची भेट घेणार असल्याचे सांगितले.

महायुतीचे उमेदवार खा.रणजितसिंह निंबाळकर यांच्या प्रचारार्थ सांगोल्यात गावभेट दौरा

महामानव डॉ.बाबासाहेब यांची जयंती भव्य दिव्य आणि शांततेत साजरी व्हावी-सुरजदादा

२४ एप्रिलला घेरडीत तर २५ एप्रिलला कोळ्यात जाहीर सभेचे आयोजन

लोकनेता न्यूज नेटवर्क

सांगोला । प्रतिनिधी

लोकनेता न्यूज नेटवर्क

सांगोला । प्रतिनिधी

माठा लोकसभेचे महायुतीचे उमेदवार खासदार रणजितसिंह निंबाळकर यांच्या प्रचारार्थ बुधवार २४ एप्रिल आणि गुरुवार २५ एप्रिल रोजी सांगोला तालुक्यात गावभेट दौरा आयोजित करण्यात आला आहे. महायुतीचे उमेदवार खासदार रणजितसिंह निंबाळकर, आमदार शहाजीबापू पाटील, माजी आमदार दीपकआबा साळुंखे पाटील, भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत घेरडी आणि कोळा या ठिकाणी जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती महायुतीच्या वर्तीने देण्यात आली आहे. माठा लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार खासदार रणजितसिंह निंबाळकर यांच्या प्रचारार्थ सांगोला तालुक्यात दोन दिवसांचा गावभेट दौरा आयोजित करण्यात आला आहे. २४ एप्रिल रोजी सकाळी आठ वाजता चिकमहुद, लक्ष्मीनगर, महिम

कारंडेवाडी, खिलारवाडी, गायगव्हाण, हलदहिवडी, वाकीशिवणे, शिवणे या गावातील कार्यकर्त्यांची बैठक म्हूद गावात आयोजित केली आहे. सकाळी ९ वाजता कटफळ (कटफळ व इटकी गावातील कार्यकर्ते), १० वाजता खवासपूर, ११ वाजता लोटेवाडी (लोटेवाडी, अचकदाणी, टोंबरेवाडी), १३ वाजता एखतपूर, दुपारी १ वाजता अजनाळे (अजनाळे, लिगाडेवाडी, वझरे, चिणके), २ वाजता य. मंगेवाडी, ३ वाजता चारटंबरे (चारटंबरे, राजुरी), ४ वाजता नाझरे (नाझरे, अनकढाळ), सायंकाळी ५ वाजता बलवडी, ६ वाजता चोपडी (चोपडी, बंडगवाडी) आणि सायंकाळी ७ वाजता घेरडी येथे (घेरडी, हंगीरगे, गावडेवाडी, डिकसळ, पारे, नराळे, हबीसेवाडी) जाहीर सभा होणार आहे. २५ एप्रिल रोजी सकाळी ८ वाजता सांगोवाडी (सांगोवाडी, शिरभावी,



पाचेगांव बु., गौडवाडी, बुध्देहाळ, करांडेवाडी) येथे जाहीर सभा होणार आहे. या प्रचार दौऱ्यासाठी महायुतीचे उमेदवार खासदार रणजितसिंह निंबाळकर, आमदार शहाजीबापू पाटील आणि माजी आमदार दीपकआबा साळुंखे पाटील, भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत जाहीर सभा संपन्न होणार आहे. तसेच यावेळी शिवसेना नेते भाऊसाहेब रुपनर, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष तानाजीकाका पाटील, शिवसेना तालुकाप्रमुख दादासाहेब लवटे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष मधुकर बनसोडे, भाजप तालुकाध्यक्ष अतुल पवार, दुर्गोधन हिप्परकर, रासपचे जिल्हाध्यक्ष सोमा मोटे, आरपीआयचे तालुकाध्यक्ष खंडू सातपुते, मनसेचे जिल्हाध्यक्ष विनोद बाबर उपस्थित राहणार आहेत. तरी महायुतीचे उमेदवार खासदार रणजितसिंह निंबाळकर यांच्या प्रचार दौऱ्यासाठी आणि जाहीर सभेसाठी महायुतीच्या सर्व पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन महायुतीच्या वर्तीने करण्यात आले आहे.

भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची १३३ वी जयंती जगभर विविध कार्यक्रमांने साजरी होत असून प्रत्येक ग्रामीण भागातील खेड्यागावावा पर्यंत हा आनंदोत्सव साजरा केला जातो परंतु काही जातीवादी प्रवृत्तीना हे बोजत आहे अशी जातीवादी प्रवृत्ती काही ना काही अनुचित प्रकार घडवण्याचा प्रयत्न करतात त्याचाच एक भाग म्हणजे २ ते ३ दिवसापूर्वी सांगोला शहरात घडलेला प्रकार की आशा घटनेमुळे सामाजिक तेड निर्माण होऊन शांतता आणि सुव्यवस्था बिघडवणे हाच हेतू असतो अशा प्रवृत्तीला पायबंद घालण्यासाठी महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती शांततेत साजरी करावी, जयंती साजरी करताना कोणाच्या भावना दुखावणार नाहीत याची दक्षता घ्या, गावच्या इतर समाजाच्या इतर राजकीय नेते मंडळींचा हस्तक्षेप टाळा, तो नेता महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी आदर असेल तर तो स्वतः येईल, मिरवणूक काढत असताना पोलीस स्टेशन चा रीतसर परवाना घेऊन पोलीस बंदोबस्त घ्या कारण निवडणूक असल्यामुळे राजकीय नेते मंडळी स्वतःच्या राजकीय स्वायत्ततासाठी अनुचित प्रकार घडवून आणण्याची शक्यता नाकारता येत नाही, आपण आपल्या महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती शांततेत साजरी करायची आहे विघातक प्रवृत्तीला कायदेशीर रित्या पोलीस खात्याच्या मदतीने ठेवून काढू आणि त्या वाईट प्रवृत्तीला आपण सर्वजण मिळून कडाडून विरोध करू असे ग्रामीण भागातील जयंती साजरी करणाऱ्या आंबेडकरी समाज व बौद्धबांधवांना रिपब्लिकन पॅथर ऑफ इंडिया चे संस्थापक अध्यक्ष व नगर सेवक सुरजदादा बनसोडे यांनी आवाहन केले.



छत्रपती संभाजीनगर येथे साहित्यधारा तर्फे आयोजित

‘चलो बुध्दकी ओर’ या कवि संमेलनाच्या उदघाटक म्हणून समाज कल्याण आयुक्त मा. जयश्री सोनकवडे यांची निवड

■ लोकनेता न्यूज नेटवर्क

छ. संभाजीनगर । ज्ञानेश्वर बुध्दवत

स्कॉटलंड यार्ड स्टुडेंट्स ब्रँड 'बेसेडर असलेले तथा डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छ. संभाजीनगर च्या अर्थशास्त्र विभागात कार्यरत आणि बुध्द-फुले-आंबेडकरी विचारांचा वारसा घेऊन त्यांच्याच प्रेरणेने सामाजिक, साहित्यिक, सांस्कृतिक, शैक्षणिक तथा कलेच्या क्षेत्रात भरीव व सर्वसमावेशक प्रबोधनाच्या कार्याचा वसा घेऊन चालणाऱ्या प्रा. डॉ. संघर्ष सावळे यांनी उपरोक्त विधायक हेतूने स्थापन केलेल्या - साहित्यधारा बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, छ. संभाजीनगर (औरंगाबाद) - च्या माध्यमातून अशा प्रबोधन कार्यक्रमांची आगदी थोडक्या काळात जणू मालिकाच सुरू केली असून नुकतेच मागील फेब्रुवारी, २०२४ मध्ये नेपाळ मधील काठमांडू शहरात अंतर्राष्ट्रीय कविसंमेलन तथा संत सेवालाल जयंती

सोबतच उपरोल्लेखित विविध क्षेत्रातील मान्यवरांना अंतर्राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करून संपूर्ण देशभरच नव्हे तर देशाबाहेर सुद्धा आपल्या सामाजिकतेची छाप उमटविली आहे. एवढेच नाही तर गेल्या वर्षापासून संस्थेच्या वतीने दरवर्षी बुध्द जयंती च्या निमित्ताने तथागत भ. गौतम बुध्दचे विज्ञानवादी व मानवी कल्याणकारी विचार तळागाळातील जनमानसापर्यंत पोचविण्यासाठी आगळावेगळ्या साहित्य सोहळ्याचे आयोजन सुद्धा सुरू केले असून या २०२४ च्या मे - ०५ तारखेला ' चलो बुध्दकी ओर ' या नावाने छ. संभाजीनगर येथे कवि संमेलन निश्चित केले आहे. दि. २७-०३-२०२४ रोजी बुलढाणा येथील हॉटेल नैवेद्यम येथे संस्थेच्या संयोजन समितीचे मान्यवर एकनाथ पाडळे - सामाजिक कार्यकर्ते तथा पी. आर., बुलढाणा, आंबेडकरी चळवळीतील खंदे व निर्भोई तथा संशोधक सेनानी प्रा. ए. पी. हिवाळे -



बुलढाणा, अंतर्राष्ट्रीय ख्याती प्राप्त ज्येष्ठ कवी तथा समर्पित सामाजिक सेवेसाठी अमेरिकन विद्यापीठाची मानद डॉक्टरेट पदवी प्राप्त डॉ. विजयकुमार कस्तुरे, डव्होकेट, चिखली, आयुष्मती मंदाताई भक्त - शेगाव, आयुष्मती अलकाताई बांगर - शेगाव, आयुष्मती वैशाली तायडे - खामगाव आणि अंतर्राष्ट्रीय

पर्यावरण पदाधिकारी तथा मानवाधिकार संघटनेच्या महाराष्ट्र महिला प्रमुख आयुष्मती शीतल शेगोकार ई. च्या समवेत झालेल्या बैठकीत डॉ. सावळे यांनी या संमेलनाची घोषणा केली असून डॉ. विजयकुमार कस्तुरे यांच्या अध्यक्षतेखाली होऊ घातलेल्या या बहुचर्चित संमेलनाच्या उदघाटनासाठी छ. संभाजीनगर (

औरंगाबाद) च्या समाज कल्याण आयुक्त मा. जयश्री सोनकवडे यांची निवड करण्यात आल्याची अधिकृत घोषणा, संस्था अध्यक्षानी दि. ०५-०४-२०२४ रोजी संस्थेच्या मा. पदाधिकाऱ्यांच्या स्थानिक बैठकीत करून त्याच दिवशी, डॉ. संघर्ष सावळे यांनी, डॉ. विजयकुमार कस्तुरे, प्रा. प्रकाश शिरसाठ, कवी अंकुश पडघान व शीतल शेगोकार यांच्या उपस्थितीत, मा. जयश्री सोनकवडे यांची भेट घेऊन त्यांना, संस्थेच्या वतीने आयोजित या काव्य समारंभाच्या उदघाटनासाठी त्यांची निवड केल्याबाबतचे अधिकृत पत्र, प्रदान करून सदर सोहळ्यात सादर निर्मंत्रित सुद्धा केले. या प्रसंगी जयंती निमित्ताने परिषदा तसेच विविध क्षेत्रातील विशेषोल्लेखित कार्य करणाऱ्या बऱ्याच सेवाभावी व्यक्तींना त्यांच्या कार्यासाठी संस्थेच्या वतीने पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार असल्याची माहिती देऊन या सोहळ्यात बऱ्याच दिग्गज विद्वज्जनांना निर्मंत्रित करण्यात आल्याचेही डॉ. सावळे यांनी जाहीर केले.

सहाय्यक निवडणूकनिर्णय अधिकारी प्रा.संजय खडसे यांची पथकातील अधिकारी कर्मचारी यांच्या पाठीवर कौतुकाची थाप

■ लोकनेता न्यूज नेटवर्क

सिंदखेड राजा । ज्ञानेश्वर बुध्दवत

लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने बुलढाणा लोकसभा मतदार संघामध्ये मतदानाच्या तयारीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे.



संवेदनशील असल्याकारणाने पथकातील सर्व अधिकारी तसेच कर्मचारी यांनी पूर्ण दिवस आणि रात्रभर जागून ही प्रक्रिया पूर्णत्वास नेली आहे, सिंदखेड राजा विधानसभा मतदारसंघां मध्ये असलेल्या एकूण ३३६ मतदान केंद्रावरील एकूण मतदार ३,१४,०७८ पैकी निवडणूक कार्य प्रमाणपत्र १७९० व टपाली मतपत्रिका १०३२ चिन्हांकित करण्यात आलेले

डोंगरजाळ तहसीलदार देऊळगांव राजा, मनोज सातव नायब तहसीलदार सिंदखेड राजा, नितीन बडे नायब तहसीलदार उपविभागीय अधिकारी कार्यालय सिंदखेड राजा, डॉ. अस्मा मुजावर नायब तहसीलदार देऊळगावराजा यांच्यामार्गदर्शखाली पथकामधील एस. के. नझिर वरिष्ठ लिपिक, अंकित बेलवकर क.स, चंद्रेश तायडे क.स, दीपक गोरे अ. का, बाळासाहेब गादेवाड अ. का, रुपेश सोनवाल म. स, कमल लहाने अ.का, रेखा भंडारी अ.का, सुनिता रोकडे अ.का, वर्षा पडघान अ.का, इंगळे मॅडम अ.का, संगिता निकस तलाठी, लांडगे तलाठी, साळवे तलाठी, पांडव तलाठी, अंबादास पैठणे कोतवाल, ज्योती उरफाटे कोतवाल, भाग्यश्री डोके कोतवाल या सर्व कर्मचाऱ्यांनी सदर काम युद्धपातळीवर पूर्ण केले आहे.

पंचायत समिती येथे घाणीचे साम्राज्य

■ लोकनेता न्यूज नेटवर्क

सिंदखेड राजा । ज्ञानेश्वर बुध्दवत

पंचायत समिती सिंदखेड राजा येथे दिवसेंदिवस घाणीचे साम्राज्य वाढत चालल्याचे चित्र दिसत आहे. चक्र गटविकास अधिकारी यांच्या कार्यालयाच्या समोरच कचऱ्याचे मोठे ठिग पडलेले आहे. या कचऱ्या मध्ये कदाचित कार्यालयाचे महत्वाचे कागदपत्र देखिल असू शकतात. वारंवार येथे कचऱ्याचे मोठ्या प्रमाणात ढीग तयार झालेले असतात. या कचऱ्याची कसल्याही प्रकारची विल्यवाट न लावता येथेच कर्वालया समोर तो कचरा जाळण्यात येत आहे.



बातम्या प्रकाशित झालेल्या असून त्याची देखिल संबंधित अधिकार्यांनी दखल घेतलेली नाही.

वारंवार पत्रकारांनी गटविकास अधिकारी यांच्या सोबत संपर्क केला असता त्यांचा मोबाईल नेहमीच बंद असल्याचे सांगण्यात येते. या अगोदर सुद्धा काही वृत्तपत्रात पंचायत समिती कार्यालयाच्या

ग्रामपंचायत कार्यालय यांच्या अथांग परिश्रमामुळे टँकरला सुरुवात

सुरंगळी ग्रामपंचायत कार्यालय वेळोवेळी पाठ पुरावा करून पाण्याचे टँकर सुरू करण्यात आले



■ लोकनेता न्यूज नेटवर्क

दानापूर । राम शिंदे

सुरंगळी या गावामध्ये भीषण पाणीटंचाई असल्यामुळे ग्रामपंचायत कार्यालयाने वेळोवेळी पाठपुरावा करून आज सुरंगळी येथे ग्रामपंचायत कार्यालयाकडून पाण्याचे पहिले टँकर आल्यामुळे सुरंगळी या गावाचे

सरपंच सौ अंशू कुमारी, रामेश्वर दांडगे, यांच्या हस्ते पाण्याचे टँकर चे उद्घाटन करण्यात आले. यावेळी ग्रामसेवक एस आर पाजगे ग्रामपंचायत सदस्य व गावातील ज्येष्ठ मंडळी धनराज काळे, सुभाष गवळी, श्रीधर जाधव, नारायण जाधव, प्रमोद जाधव, व ग्रामपंचायत कर्मचारी सुरेश लोखंडे संतोष काळे आदींची उपस्थिती होती.

वादळी पावसानंतर उन्हाचा पारा चढला

■ लोकनेता न्यूज नेटवर्क

अहमदनगर । प्रतिनिधी

निसर्गाची करणी आणि नारळात पाणी... अशी म्हण प्रसिद्ध आहे, तात्पर्य असे की निसर्गाने असमतोल साधला की वातावरणात मोठ- मोठे बदल पहावयास मिळतात. आणि या वर्षी एप्रिल महिन्यात हे बदल जनतेला अनुभवास मिळाले. एप्रिल महिन्याच्या सुरुवातीसच पारा ३८ अंशांवर पोहचला होता. त्यामुळे वातावरणात उष्णता वाढली. असे असताना अचानकच निसर्ग राजाने बदल घडवून मध्यवर्ती ठिकठिकाणी हलक्या सरीचा सतत पाऊस झाला. परिणामी वातावरणात गारवा पसरला आणि पारा ३५ च्या खाली गेल्याने ऐन उन्हाळ्यात जनतेला हिवाळ्याची अनुभूती

मिळाली. परंतु आता मात्र पाऊस पडून गेल्यानंतर अचानकच तापमान वाढू लागले असून दुपार होताच ग्रामीण भागात भयान शांतता निर्माण झाल्याचे चित्र आहे. तापमान एप्रिल महिन्याच्या सुरुवातीसच ३६/३८ डिग्रीच्यावर जात असून याची झळ ग्रामीण भागातही बसत आहे. एवढी ३४/३५ डिग्री तापमानात आपले दैनंदिन व्यवहार करणारी जनता एप्रिल महिन्यातच जवळपास ३८/४० डिग्री तापमानाचा सामना करू लागल्याने दिवसा १२ वाजताच्या आत परत बंदिस्त होत आहे. परिणामी दिवसभर रेलवेल असलेल्या ग्रामीण भागातील रस्त्यांवर दुपारी शुक्रशुक्राट पसरला असून एप्रिल महिन्यात आता अंगाची लाही लाही होत असल्याने आता वाजले बारा... वाढला उन्हाचा पारा... असे म्हणत.

महापुरुषांच्या जयंतीत वृक्ष-वाटप-निसर्ग व सामाजिक पर्यावरण मंडळाचा स्तूत उपक्रम

बाबासाहेबांनी सामाजिक न्यायाचे बीज रोवण्याचा प्रयत्न केला-संतोष दाणी



■ लोकनेता न्यूज नेटवर्क

आष्टी । अण्णासाहेब साबळे

बाबासाहेबांना उच्चशिक्षणाद्वारे समता, स्वातंत्र्य, बंधुभाव ही मानवी मूल्ये स्वीकारलेला एक स्वामिनी आधुनिक समाज निर्माण करायचा होता. बाबासाहेबांच्या शैक्षणिक चळवळीचा हाच खरा मूलाधार होता. देशातील समाजव्यवस्थेला आव्हान म्हणून जाती आणि वर्गावर उभी असलेली विद्यमान समाजव्यवस्था बदलण्यासाठी त्यांनी लढा दिला. जातिव्यवस्था आणि अस्पृश्यता, मानवी हक्क, कामगार, महिला हक्क आणि सर्वाहून अधिक अशा विविध मुद्द्यांचा पुरस्कार करून 'सामाजिक न्यायाचे' बीज रोवण्याचा प्रयत्न त्यांनी केला होता असे प्रतिपादन संतोष दाणी यांनी बावी ता. आष्टी येथे आयोजित आंबेडकर जयंती निमित्त प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना केले. सामाजिक न्यायाची संकल्पना

'स्वातंत्र्य, समता आणि बंधुता' या तत्वावर आधारित आहे. त्यामुळे देशात राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला समान संधी मिळायलाच हवी. त्यासाठी सामाजिक न्यायाचे क्षेत्र मजबूत करणे आवश्यक आहे असे मत त्यांनी मांडले. हणूच भारताची संविधानाची सुरुवात करताना बाबासाहेबांनी सर्वसमावेशक अशी आम्ही भारताचे लोक अशी केली असेही ते म्हणाले. बाबासाहेबांची जयंती नाचून नाही तर पुस्तके वाचून साजरी केली जावी तसेच पंचशील तत्वांचा अर्थ समजून घेऊन आपल्या जीवनात आचरणात आणावेत असेही ते म्हणाले. फुले शाह आंबेडकरांच्या महाराष्ट्रात आंबेडकर जयंतीचा उत्सव हा सार्वजनिक होत नसून अजूनही आंबेडकर जयंती ही भीमनगर मध्येच साजरी केली जाते याबद्दल त्यांनी शोकांतिका व्यक्त केली. यावेळी महापुरुषांच्या जयंतीत उपस्थित सर्व मान्यवरांना निसर्ग व सामाजिक पर्यावरण मंडळातर्फे वृक्ष वाटपाचा स्तूत

उपक्रम राबविण्यात आला. बावी ता. आष्टी जि बीड येथे छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतीबा फुले व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात पार पडली. सां. ५ वा. महापुरुषांची गावातून मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीत फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली. अभिवादन सभा रात्री ९ वा सुरू झाली. सभेसाठी आलेल्या प्रमुख वक्त्यांचा व प्रमुख पाहुण्यांचा निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळाचे राज्य कार्याध्यक्ष श्री. उत्तम पवार सर यांनी स्वखर्चाने आणलेले रोप देऊन उपस्थित मान्यवरांचा राज्य कार्याध्यक्ष श्री. उत्तम पवार, राज्य प्रसिद्ध प्रमुख पत्रकार अण्णासाहेब साबळे, कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. हौसराव पवार, जेष्ठ मार्गदर्शक श्री गौतम पवार, श्री. आजिनाथ मा. पवार यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी कु प्रगती पवार, सार्थक पवार, अजय पवार, प्राथ शाळा बावीचे मुख्याध्यापक श्री. अशोक

लटपटे, स्वामी विवेकानंद शिक्षक पतसंस्थेचे उपाध्यक्ष श्री अशोक ज. लटपटे, डोईटाणचे माजी सरपंच डॉ. युवराज तरटे श्री. पंडागळे, निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळाचे राज्य श्री. उत्तम पवार, प्रसिद्धी प्रमुख पत्रकार श्री. अण्णासाहेब साबळे यांनी महापुरुषांच्या जीवनावर आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. हौसराव पवार होते. जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष शाम पवार, जेष्ठ मार्गदर्शक गौतम पवार, आजिनाथ हि. पवार आजिनाथ पि. पवार, घनशाम पवार तसेच त्रिबक पवार, परमेश्वर पवार, भिमराव पवार, गजानन पवार, रामदास पवार, पणू पवार, प्रल्हाद पवार व सिद्धार्थ सेवा संघातील सर्व पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले यावेळी सर्व पवार परिवार, साबळे परिवार सह बावी, दरेवाडो, डोईटाण येथील ग्रामस्थ, मान्यवर उपस्थित होते. सुत्र संचलन पवार, सार्थक पवार, अजय पवार, प्राथ शाळा बावीचे मुख्याध्यापक श्री. अशोक